

G.R. 20060804904823009

**महाराष्ट्र विकास सेवा अधिका-यांनासाठी सेवांतर्गत आम्बासित  
प्रगती योजना वेतननिश्चितीचे अधिकार प्रदान करण्याबाबत.**

महाराष्ट्र शासन,  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक : मविसे १०/ २००२ / प्र.क्र.३९९४ /आस्था-३ (१०)  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक २६ ऑगस्ट, २००२

वाचा:-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक : एसआरव्ही १०९५ / प्र.क्र. १ / ९५ / १२,  
दिनांक ८ जून, १९९५
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक : एसआरव्ही १०९५ / प्र.क्र. ३३ / ९५ / १२,  
दिनांक १ नोव्हेंबर, १९९५
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक : एसआरव्ही १०९५ / प्र.क्र. ३३ / ९५ / १२,  
दिनांक २० मार्च, १९९७
- ४) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : वेतन १०९९ / प्र.क्र. २ / ९९ / सेवा-३ दिनांक २० जुलै, २००१

**शासन निर्णय :-**

संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथील दिनांक ८ जून, १९९५ च्या शासन निर्णयान्वये गट-क व गट-ड ( वर्ग-३ वर्ग-४ ) मधील कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे असलेली कुंठितता घालविण्यासंबंधीची ( कालबद्ध पदोन्नती ) योजना लागू करण्यात आली होती. वरील अनुक्रमांक ४ येथील दिनांक २० जुलै, २००१ च्या आदेशान्वये पूर्वीच्या कालबद्ध पदोन्नतीच्या योजनेची व्याप्ती रुपये ८०००-१३५०० या वेतनश्रेणीच्या मर्यादित राजपत्रित अधिका-यांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. हा लाभ राजपत्रित अधिका-यांना १ ऑगस्ट २००१ पासून देय झाला आहे.

२. या संदर्भातील शासन निर्णयांच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र विकास सेवा गट-अ गट-ब अधिका-यांची या योजनेखाली लाभ देय करण्यासंबंधीचे प्रकरणे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे येणे अभिप्रेत आहेत. ही कार्यपद्धती अवलंबित्यामुळे महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिका-यांना या योजनेचा लाभ मिळण्यास होत असलेला विलंब विचारात घेऊन शासन आता पुढील प्रमाणे आदेश देत आहे:-


१) महाराष्ट्र विकास सेवा "गट-ब" च्या अधिका-यांना सदर योजनेतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय होते त्यांना विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अशा वेतनश्रेणी देण्याबाबतचे अधिकार यथास्थिती "प्रादेशिक विभाग प्रमुख"

यांना प्रदान करण्यात येत आहेत. ( शासन परित्रक , ग्राम विकास व जलसंधारण विभाग , क्रमांक : मयिसे १०९७ / प्र.क्र.१३१८ /१०-अ , दिनांक २३ नोव्हेंबर, १९९८ अन्वये विभागीय आयुक्तांना "प्रादेशिक विभाग प्रमुख" म्हणून घोषित करण्यात आले आहे.)

२) महाराष्ट्र विकास सेवा गट-अ च्या अधिका-यांना सदर योजनेतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय होते त्यांना विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करून अशा वेतनश्रेणी देण्याबाबतचे अधिकार विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात येत आहेत.

३. हे आदेश निर्गमित झाल्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांना उच्चवेतनश्रेणी देण्याबाबतची कार्यवाही त्या स्तरावर पूर्ण करण्यात यावी. ग्राम विकास विभागाचे विभाग प्रमुख या विभागाचे सचिव असल्याने महाराष्ट्र विकास सेवा गट-अ ची प्रकरणे तातडीने या विभागाकडे सादर करण्यात यावीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( रा. का. पवार )  
शासनाचे सहसचिव

प्रति,

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) १ / २ महाराष्ट्र - मुंबई / नागपूर  
संचालक लेखा व कोषागारे मुंबई  
अधिदान व लेखाधिकारी मुंबई  
सर्व विभागीय आयुक्त  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी  
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी  
ग्राम विकास विभागातील सर्व उपसचिव  
मा.मंत्री, ग्राम विकास यांचे खाजगी सचिव  
मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव  
अवर सचिव, आस्थापना-४, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.  
नियडनस्ती, का.क्र.आस्था-३, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.